



GG ENGINEERING LTD.

(An Authorized OEM for Tata Motors Limited)
An ISO 9001: 2015 Certified Company

15th June, 2021

To Manager (CRD) **BSE Limited** P.J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001

Ref: Script Code- 540614

Sub.: Compliance under Regulation 30 & 47 of SEBI (LODR) Regulations, 2015

Dear Sir/Madam

Pursuant of Regulation 30 & 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, We Enclosed herewith the copy of the advertisement for notice of Board Meeting to be held on Wednesday 23rd June, 2021 at 12.00 P.M at Registered Office of the Company, Office No. 203,2nd Floor, Shivam Chambers Coop Soc Ltd. S.V Road, Goregaon West, Near Sahara, Mumbai-400104 published in "Active Times" (English Newspaper) and "Mumbai Lakshdeep" (Marathi Newspaper), on 15th June 2021.

This is for your information and records.

Thanking you, Yours faithfully,

For G G Engineering Limited

Vinod Beriwal

Managing Director

Clean snacking is the latest trend among Indians in the Covid era

Agra.The Covid-19 pandemic and the resultant lockdown last year has resulted in a drastic change in the eating habits of most Indians. While earlier there was an established pattern of three meals a day, post-pandemic it has transformed into a "multiple snacking pattern", with "clean snacks" having high nutritional value being preferred over fast food. Even before purchasing packaged food, people can now be seen inquiring about the ingredients, avoiding any food that has preservatives and artificial food colouring, calling it "clean food". According to a recent survey conducted by a market research company on 3,000 people over the age of 18, the market for clean snacks has grown from 10-12 per cent to almost 20 per cent in the last year. 64 per cent of the participants accepted that the age-old pattern of three square meals has been replaced by taking multiple healthy snacks throughout the day. 47 per cent said that they snack two to three times a day, while 27 per cent revealed that they consume snacks even at night.85 per

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client Mr Prakash Parasharam Kawli residing a

802. 8th Floor, Rameshwaram Apartmen

Kashinath Dhuru Road, Near Kirti Colleg

Dadar West, Mumbai-400 028 is the valid

and exclusive owner of property being 801, 802, 8th Floor, Rameshwaran

Apartment, Kashinath Dhuru Road, Nea Kirti College Dadar West, Mumbai-400 02

standing in the name of my client Mr Prakash Parasharam Kawli, and Flat No A 28 7th Floor, Ramsmruti, Kashinath

Dhuru Road, Near Kirti College Dadar West Mumbai-400 028 standing in the name o

Ms. Neena Kawli for whom Mr. Prakasl

Parasharam Kawli is appointed a Guardian by Hon'ble City Civil Court vide

Order dated 17th January, 2008 passed by Hon'ble Principal Judge Shri. A.P. Bhangale. The said Flat was allotted to my client Mr. Prakash Parasharam Kawli and

his sister Ms. Neena Kawli by M/S Silve

Arch, Builder & Promoters under

redevelopment project of property bein

F.P. 1194, T.P.S. IV of Mahim Division, G/N Ward, Kashinath Dhuru Road, Palkhiwad

Dadar (w)-Mumbai-400 028, when my clien have noticed the same on 12th June, 202

filed a police Complaint with Shivaii Par

Police Station vide Complaint No 16365

2021 The list of Lost documents is as

Allotment Letter issued by M/S Silve

Arch, Builder & Promoters in respect of above Flat Nos 801, 802 8th Floor

Any person/Company/Firm having an

claim/objection against or to the propert being said Flat No 801, 802 on 8th Floo

and A-28 on 7th Floor, or any part thereo

by way of inheritance, mortgage, sale, giff lease, lien, charge, trust, maintenance

easement, possession, occupation of otherwise howsoever are hereby

equested to make the same known i

riting to the undersigned at her office a

2. Ramkrishna Niwas, G. V. Scheme, Road

No 1, Mulund (East), Mumbai-400 081 within

a period of 14 days from the date of

publication hereof otherwise th

negotiations will be completed withou

eference to such claim and the same wil

be considered as waived and abandoned Dated this 15th day of June, 2021.

Adv. Aniali Risbu

Advocate & Legal Consultan

and A-28 on 7th Floor

cent stated that while purchasing ready-to-eat snacks, they take special note of their brand, packing, and nutritional value. 40 per cent said that their snacking frequency has increased due to the Covid-19 stay-at-home routine. Rishikesh Aravkar, associate director (India and Thailand) of the global market research company, said that snacking frequency has increased rapidly over the past year and has replaced regular meals for many individuals. Healthy snacks have become the

go-to thing, while products with low-grade packaging, using preservatives, and other harmful ingredients are finding the market much tougher these days. Catchphrases like 'Free from Gluten', 'Free from Artificial Colours', 'No Preservatives' are suddenly in vogue. Mayank Shah, category head of Parle Products, said that the trend of clean snacks has grown tremendously

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my clients 1) MRS. PREETI SHRINIVASAN IYER & 2) MR.

SHRINIVASAN IYER joint owners of the

Scheduled Property purchased from MR

My clients have lost/misplaced 7 pages i.e Page Nos. 13 to 19 of Registration Page

Counting of the Original Agreement dated 21st August, 2004 (Registered with Joint Sub Registrar Borivali 2, M.S.D. under

Document Serial No.BDR5-08816-2004 or

26.08.2004) made and entered between MRS. KAVITA N. HINGORANI and MR

RAJESH DAS, in respect of the Scheduler Property (hereinafter referred to as "the

Any persons having any claim, right, title interest, benefit, etc. in respect of the

above said Documents and/or Scheduled Property or any part thereof as and by

way of ownership or mortgage or charge or lien or tenancy or otherwise howsoever in respect of the above are

nowsoever in respect of the above are hereby required to give intimation thereof along with documentary evidence in support thereof within 14 (fourteen) days from the date of publication hereof to MR. ROHAN J. CHOTHANI, Advocate, D-104,

Ambica Darshan, C.P. Road, Kandival (East), Mumbai 400 101.

In default, all such claims shall be deemed to have been waived and my clients will

proceed on the basis of the title of the

free from all encumbrances and no clain

SCHEDULE OF THE PROPERTY

Flat No B-204 admeasuring 636 14 sq. f

Carpet area equivalent to 59.10 sq. mtrs Carpet area on 2nd Floor in the Building

known as Green Hills Building No.2 Co operative Housing Society Ltd. situated a

Lokhandwala Township, Akurli Road

Kandivali (East), Mumbai 400 101 constructed on all that piece and parce

of land bearing New C.T.S. No.171/1A/34 and old C.T.S. No.171/38, 171/2 (pt), 171/39

(pt), 171/40 (pt) & 171/41 (pt) of Village

Advocate Place : Mumbai, Date : 14.06.2021

Sd/-(ROHAN J. CHOTHANI)

Akurli, Taluka : Borivali, M.S.D.

will be entertained thereafter

heduled Property as marketable and

RAJESH DAS vide Registered Agreer for Sale dated 14th October, 2011.



over the past year. Although taste is still the first parameter in choosing any snack, the consumers are far more health-conscious now than they were a year earlier. Preservatives and artificial colours are suddenly pariahs of the market and products using them are finding it difficult to find buyers. Sahil Gilani, sales director of GITS, one of the largest company producing ready-to-eat food products, said,

"We do not sell any product that cannot be enjoyed by the customer, so the taste is still our first priority. But care is also taken that the product is natural, as the consumers have grown aware of the harmful effects of simplest of chemical preservatives. All GITS products are preservative-free, which is specifically mentioned on the packaging."Talking to India Today, senior citizen Uma Shanker Sharma said that it is better to eat healthily and eat at

home since ready-to-eat food sold in the market always has some sort of natural or artificial ingredient to preserve it from deteriorating with time. He said that although the snacking habit has developed rather quickly over the last year, most households still believe that there should be at least two regular meals in a day to keep the body's natural functions in order.

with them CCTV and DVR also.

Team leader Pankaj Kumar told that two criminals entered the office and put pistol on my head and demanded keys of locker.After taking the keys they opened the locker and took ten lakh cash .The amount was collection of four days. Police have reached the place of occurrence and investigating the case.

Ten lakh looted from Courier company

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client Mr. Prakash Parasharam Kawli residing at

Kashinath Dhuru Road, Near Kirti College

Dadar West Mumbai-400 028 is the valid and exclusive owner of property being Flat No 2, 3 and Shop No 4, Grund Floor

Ambika Co Op Housing Society Limited standing on Plot No 27, Kadolkar Colony

Registratio District: Pune, Tal: Mava standing jointly in the name of my clien

Mr Prakash Parasharam Kawli Mrs

Mangal Prakash Kawli and Mr Vipul

Prakash Kawli, Due to Death of Mrs. Manga Prakash Kawli and Mr Vipul Prakash Kawli Mr. Prakash Parasharam Kawli is

exclusive owner of the aforesaid property, when my client have noticed the same on

12th June, 2021 filed a police Complaint with Shivaji Park Police Station vide

nents are as follows:

MVL-08620-2006.

Complaint No 16365/2021 The list of Lost

All the Title Deeds in respect of Flat No

2 and Shop No 4. All the previous chain of Title Deed

before Agreement for sale dated 28th November, 2006 registered at Sr. No.

Any person/Company/Firm having an

claim/objection against or to the property

eing aforesaid Flat No 2, 3 and Shop N

or any part thereof by way of

inheritance, mortgage, sale, gift, lease lien, charge, trust, maintenance

easement, possession, occupation o

requested to make the same known in

writing to the undersigned at her office at 2, Ramkrishna Niwas, G. V. Scheme, Road

No 1 Mulund (Fast) Mumbai-400 081 within

a period of 14 days from the date of

ublication hereof otherwise the

egotiations will be completed without

eference to such claim and the same wil

Advocate & Legal Consultant

pe considered as waived and abandone Dated this 15th day of June, 2021.

Date: 14-06-2021

Temple, Palghar (E.), Tal. Dist.

Palghar. Date: 14/06/2021

howsoever are

302, 8th Floor, Rameshwaram Apartme

Chapra, (Hindustan Samachar): In an audacious manner two armed criminals looted ten lakhs from a Courier company office at Gola Bazar in Sonpur at gun point and decamped. The incident occurred in broad day light at Ikart Logistic Courier company when motorcycle borne two criminals entered the office and at gun point took the money. Criminals took

PUBLIC NOTICE

Mr. Baban Anant Kadam, a member o Shiveneri CHS Ltd., having address a Sarova Complex, Building No.1, Wing Sarova Complex, Building No.1, Wing D1, Samata Nagar, Kandivali (East), Mumbai - 400101 and holding the Flat No. D1-2202 on the 22nd floor, died on 26.8.2020 without making any nomination. He was issued Share Certificate No.15 for 5 shares bearing consecutive Nos. 71 to 75 against his earlier Flat No.112/2132 of Sudarshan CHS and Share Certificate No.16, which was reported to have been lost. vas reported to have been lost.

The Society hereby invites claim of objection from the heir or heirs or othe claimants or objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital property of the society within a period of 5 days from the publication of this notice vith the copies of such documents an other proof in support of his / her / theiclaims / objections for the transfer of the shares and interest of the decease ember in the capital of the society

no claims / objections are receive within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital / property of the society in such manner as is provided under the Bye-laws of the Society. The claims / objections, if any, received be the society for transfer of the shares and iterest of the deceased member in th capital / property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society i available for inspection by the claimant or objectors in the office of the society with the Secretary of the society between 6 pm to 9 pm from the date of publicatio of the notice till the date of expiry of it period

For and on behalf of SHIVENERI CHS Ltd Sd/- Secretary Date: 15/06/202

Leena Modi

DIN: 00796382

Director

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that m

client, MRS. JAYASHR CHHAGANBHAL PATEL Residing and Owners of Flat No. 304-B/12 Suraj Hariom Co.Op. Housing Society Ltd.. Anand Nagar, C.S Road, Dahisar East, Mumbai - 400 068, hereinafter called the said Flat Original Agreement for Sale dated 24th day of November, 1984 between M/s. Suraj Housing Agency and Smt. Bhagyashree Sharad Nene and Shri Sharad Anant Nene relating to the said Flat has been los or misplaced and the same is not traceable inspite of her best efforts She have already lodged N.C./F.I.R. to that effect, vide No. 1381/2 dated Nil to the Dahisar Polic Station.

lf any person has claim any right title or objection by way of sale, gift exchange, lien in respect of the said Original Agreement for Sale 24tl day of November, 1984 in respect of the said Flat, same may be send within 15 days from the publication of this notice at my office address a MR. J. P. PAL. Advocate, having address at Shop No. 2, Opp. Borival Gate No. 2, Bhaji Market Road Borivali West, Mumbai - 400 092.

J. P . PAI ADVOCATE Place: Mumbai, Date: 15/06/202

PUBLIC NOTICE

This is to inform / Notice on behalf of my client Mr. ALFRED MATHIAS, Indian Inhabitant, residing at flat No. B/31, First floor, Shahin Copoperative Housing Society Ltd. Bazar Road Bandra Reclamation, Bandra West, Mumbai 400050. My above Client is Son of Late Mi loseph Mathias and Late Mrs. Juliana Mathias Joseph Mathias and Late Mrs. Juliana Mathias. My client is absolute owner of the premises situated at Flat No. B/31, First floor, Shaheen Building admeasuring 285 sq ft. Carpet area in the society known as Shahin Cooperative Housing Society Ltd., Bazar Road, Bandra Redamation, Bandra West, Mumbai - 400 050 More particularly situate at CTS No. 3/344 Village Bandra , Mumbai Suburban District Alberington formed to so the caid fall Michael (1811). (Hereinafter referred to as the said Flat) My client was gifted the said flat vide Gift Deed ated 17th August, 2016 from his mother M Juliana Mathias, after the demise of his fath n 6th May, 1996

If any person/s, bank, society, or company nas any objection or claim against in the labove referred said flat by way of the above referred said flat by way of the above referred said flat by way of the labove referred said flat by nas any objection or claim against in to or upor nheritance, agreement, contract, sale mortgage, possession, gift, lease, sub-lease enancy, leave and license, lien, charge, trust aintenance, attachment, easement the issued without reference to the claims of such person/s, banks, Society etc. and the same it any, will be deemed to have been Place: Mumba Date: 15/06/2021

V KADAM ASSOCIATE Adv. Vikram Kadar Add:12, Sampada Society, Bhagat lane Matunga West, Mumbai 400016. Mob No.: 9820229171

By order of the Board

Vinod Beriwal

Managing Director

For G G Engineering Limited

Competent Authority & District

Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar

submit your claims, rights, objections if any, a my below address, within 14 days from the notice Failing which Title Certificate will b

declare that she is owner and absolutely seized and possessed of and/or otherwise well and sufficiently entitled of residential premises bearing Room No.07, in Sainath Rahiwashi Seva Sangh, Kajupada, Borivali (East), Mumbai- 400066 and constructed on a plot of land situate, lying and being at Village Dahisar, Taluka Borivali in the registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban (hereinafter for brevity's sake referred to as "THE SAID ROOM PREMISES").

Kalshekar Dhondu Affidavit dated 24th March, 1991 has sold and transfer the said room to Mr. Subhas Rajaramn Sawant and said Mr. Subhas Rajaramr Sawant under Affidavit dated 13th May, 1994 sold and transfer the said room to Mrs Karuna Shashikant Waingankar and under Agreement for sale dated 22nd April, 2012 duly Notarized under Notary Sr. No.2036/2012 and said Mrs. Karuna Shashikant Waingankar sold and transfer the said room to my client, and my client become owner of said room premises.

My client has lost/misplaced aforesaid original Affidavit dated 24th March, 1991 and Affidavit dated 13th May, 1994 and same is not traceable to her.

PUBLIC AT LARGE ARE HEREBY Any persons having any claim or right in respect of the said room by way of inheritance, maintenance bequest, gift, sale, mortgage charge, trust, lease, lien and/or possession. encumbrances icence, lis-pendens, easement agreement howsoever or otherwise is hereby required to intimate the undersigned at Office, within 14 (Fourteen) days from the date of publication of this Notice of his/her such claims, if any, with all supporting documents, failing which the claim and the claims, if any, of such person or persons shall be treated as waived and not binding on my

AMOL AROTE Advocates High Court 2, Ranade Apartment, Kajupada Borivali (East), Mumbai- 400 066

SUPREMEX SHINE STEELS LIMITED

(Formerly known as ICVL Steels Limited) CIN: L28122MH2011PLC214373 Registered. Office: 1104, A wing, Naman Midtown, 11th Fir, Senapati Bapat Marg, Prabhadevi, Mumbai-400013 Office No.:(022)24391980,24391933 Fax:(022)24031691 Email: secretarial@intellivatecapital.com Website: www.supremexshinesteels.in NOTICE

Notice is hereby given in terms of Regulation 29 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 22nd June, 2021 at the Registered Office of the Company inter- alia to consider and approve the Audited Financial Results of the Company for the Quarter and Year ended 31st March, 2021.

The information is also available on the website of BSE Limited (www.bseindia.com where the shares of the Company are listed and is also available on the website of the Company viz, www.supremexshinesteels.in For Supremex Shine Steels Limited

(Formerly known as ICVL Steels Limited)

Place: Mumbai Date: 14-06-2021

Leena Modi **Managing Director** DIN: 00796382

PUBLIC NOTICE

I serve this Legal Notice that my Client MRS.MARIA RONALD MONTEIRO, who was the joint owner with her Husband Late RONALD ALFANSO MONTEIRO of Flat No.402, 4th Floor, Arihant Plaza, Ramdev Park Road, Nr. Ostwal Avenue, Navghar Village Bhayander (E),Dist:Thane-401105.By an registered agreement for sale dated on 15th February 2019.

I inform that her husband Late RONALD ALFANSO MONTEIRO was expired on 9th of May 2021, after that their single daughter MISS VELALLA RONALD MONTEIRO have given her full undivided rights, title, interest, shares of the above said flat in favour of my client MRS.MARIA RONALD MONTEIRO.By an Registered Deed of Release dated on 3rd June 2021.

I further inform that in the Aforesaid matter if any person persons have any claim/objection/doubts,kindly come and contact us within 15 days from the date of establishment of the /Legal Notice, contact to -Mr. Prabhat Gupta, Advocate & Notary, Mobile No:(+91) 9821769578/9702658785 OR in person at Address:-G-9,New Mahavir Smruti,A-wing,Near Natwar house, Saraswati Nagar, Cross Road no.03(North), Navghar Road Bhayander (East), Thane-401105

Date:-15-06-2021 **PRABHAT GUPTA**

SHREENATH CO-OP. HOUSING SOCIETY LTD. Add :- S. No. 45, Plot No. 27, Village Navghar, Veer Savarkar Nagar, Sasai Road (W.), Taluka Vasai, Dist. Palghar

INTELLIVATE CAPITAL VENTURES LIMITED

CIN: L27200MH1982PLC028715

Registered. Office: 1104, A wing, Naman Midtown,11th Flr, Senapati Bapat Marg,
Prabhadevi,Mumbai- 400013 Office No.: (022)24391980,24391933Fax: (022)24031691

Email:secretarial@intellivatecapital.com Website:www.intellivatecapitalventures.in

NOTICE

Notice is hereby given in terms of Regulation 29 and 47 of SEBI (Listing Obligations and

Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 22nd June, 2021 at the Registered Office of the

Company inter- alia to consider and approve the Audited Financial Results of the

The information is also available on the website of BSE Limited (www.bseindia.com)

where the shares of the Company are listed and is also available on the website of the Company viz, www.intellivatecapitalventures.in For Intellivate Capital Ventures Ltd.

Company for the Quarter and Year ended 31st March, 2021.

DEEMED CONVEYANCE NOTICE Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept before on

29/06/2021 at 2:00 PM M/s Aniruddha Builders And Others those who have nterest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property -Village Navghar, Taluka-Vasai, Dist. Palghar

Survey No. | Hissa No. Area 501.61 Sq. Mtr. 45 Sd/-Place : Siddhivinayak Residency Ganray Apartment, Near ISKCON SEAL

(Digambar Hausare) Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar

SHREE SHAKTI CO-OP. HOUSING SOCIETY LTD. Add :- S. No. 11, Hissa No. 3/2, Village Samel, Nalasopara

G G ENGINEERING LIMITED

(CIN- L28900MH2006PLC159174)

Registered Office: Office No. 203, 2nd Floor, Shivam Chambers Coop Soc Ltd.,

S.V Road, Goregaon West, Near Sahara Apartment, Mumbai - 400104

Tel. No: - +91-22-49241267; Email: gglimited@ggengg.in; Website: www.ggengg.ir

NOTICE

Pursuant to Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations

and Disclosure Requirements) Regulations 2015 Notice is hereby given that a meeting of the of the Board of Directors of the G G

Engineering Limited will be held on Wednesday, 23rd June, 2021 at

12.00 p.m. at Registered Office of the Company Office No. 203 2nd Floor, Shivam Chambers Coop Soc Ltd., S.V.Road, Goregaor

West, Near Sahara, Mumbai - 400104, to Consider and approve

the audited Financial Results (Standalone & consolidated) for the

The Notice is also available on the Websites at www.ggengg.ir

quarter & year ended on 31st March, 2021.

and also on www.bseindia.com.

Date: 14/06/2021

Temple, Palghar (E.), Tal. Dist.

Palghar. Date: 14/06/2021

Place : Mumbai

(W.), Taluka Vasai, Dist. Palghar **DEEMED CONVEYANCE NOTICE**

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept before on 29/06/2021 at 2:00 PM

M/s Sai Construction Company And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property -Village Samel, Taluka-Vasai, Dist. Palghar

Survey No. Hissa No. Area 630.00 Sq. Mtr. 11 Sd/-Place: Siddhivinayak Residency, (Digambar Hausare) Ganray Apartment, Near ISKCON SEAL

Who is going to help them get vaccinated?" he demands.

Vaccine 'discrimination', claim

mid-sized hospitals in

Bengaluru as stock runs out

Bengaluru. With stocks running out, mid-sized hospitals in Bengaluru have appealed to Karnataka health minister Dr K Sudhakar to ensure an equitable distribution of Covid-19 vaccines to all private players. Their allegation is that pharma

companies are selling the vaccines

only to major hospitals that can

shell out money for the shots. They

say, "The mid-sized hospitals are

not being given vaccine doses even

after repeated communication made through different channels.

There is a flaw in the distribution

system and the government needs

Dr Jagadish Hiremath, the medical

director of a mid-sized hospital,

claims that his hospital has been

unable to procure even a single

dose from the private quota. "Most

of the doses available to the private

sector is cornered by big corporate

hospitals that are doing vaccination

drives in residential sectors where

the pay is high or in IT sectors

where corporates are involved," he

alleges. Now, even after being

given a Covid Vaccination Centre

(CVC) number recognised by the

government of India in the month

of March, these hospitals claim

their vaccine stock has completely run dry.Dr Hiremath says, "We have been approaching both

vaccine manufacturers and have

yet to receive a response. We had

requested 15,000 doses of

Covishield in one group and

around 3,000 doses of Covaxin and

have been sending emails and other

communications right from the

month of April but there haven't responded."These hospitals

questioned how corporate sector

and big hospitals are getting their

vaccine stock.Dr Hiremath says

that his hospital is located in Jigani

and Bommasandra industrial area

where there are over 30,000

labourers. "If we take garment

workers, theres are at least 15,000

women and their families here.

PUBLIC NOTICE

to take stock of this situation."

PUBLIC AT LARGE is hereby informed that my client Smt. Shraddha Dattaram Gurav hereby

My Client states that said room was originally owned by Shri Haresh

client.

Place: Mumbai **Date**: 15/06/2021

वेब सिरीज बघून शांत डोक्याने 'तो' खून



नागपूर, दि. १४, (प्रतिनिधी) एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंधरा वर्षांच्या मुलाचे अपहरण व हत्याकांडाचा कट 🌃 सुरज रामभाऊ शाह (वय २०, रा.

सीआरपीएफ गेट) याने वेब सिरीज बघुन रचल्याचे तपासात समोर आले. यादरम्यान परिसरातील संतप्त लोकांनी या घटनेचा निषेध करीत चक्क पोलीस ठाण्याला घेराव घातला. यावेळी आरोपीला ताब्यात देण्याची मागणी लोकांनी केली. राज ऊर्फ मंगलू चंदन पांडे (वय १५, रा. इंदिरा मातानगर) असे मृताचे नाव आहे. सुरजने दोन दिवसांपूर्वी राजचे अपहरण करून त्याचा जयताळा परिसरातील हु डकेश्चर खुर्द परिसरात दगडाने डोके ठेचून व हाताची नस कापून खून केला. राजचे काका मनोज पांडे याच्यावरील रागामुळे सूरजने त्याचा खून केला. आपल्या आईवरील अत्याचाराचा बदला घेण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येते. सूरज चार दिवसांच्या पोलीस कोठडीत असून शनिवारी (दि. १३) दुपारी ३ वाजता पोलीस त्याला घटनेची रंगीत तालीम करण्यासाठी घटनास्थळी घेऊन गेले होते. अपहरण व खुनाचा कट त्याने वेब सिरीज बघून रचला होता. पाच महिन्यांपासून तो हा कट रचत होता. दरम्यान या खुनाच्या घटनेच्या निषेधार्थ लोकांनी संतप्त होऊन पोलीस ठाण्याला घेराव घालत आरोपीला ताब्यात देण्याची मागणी केली.

रजेच्या पैशांसाटी मागितली लाच; मनपाचा वरिष्ट लिपिक एसीबीच्या जाळ्यात



नागपूर, दि. १४, (प्रतिनिधी) : सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या रजेचे पैसे काढ्न देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महानगरपालिकेच्या किनष्ठ लिपिकाला रंगेहात पकडले. राजेंद्र शंकरराव गजभिये असे या आरोपीचे नाव असून तो मनपाच्या धरमपेठ झोन कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, पारडी येथे राहणाऱ्या तक्रारदार महिलेचे पती धरमपेठ झोन कार्यालयात आरोग्य विभागात सफाई कामगार म्हणून कामाला होते. ३१ मार्च २०२१ला ते सेवानिवृत्त झाले. या महिलेचे पती सतत आजारी असल्याने त्याच्या निवृत्ती वेतनासंबंधीची कामे त्यांची पत्नी बघत होती. त्या माहिती घेण्यासाठी धरमपेठ झोन कार्यालयात गेल्या. सदर कामाची जबाबदारी वरिष्ठ लिपिक राजेंद्र गजभिये यांच्याकडे असल्याचे त्यांना कळाले. त्यांची गजभिये

यांची भेट घेतली. निवृत्तीनंतरचे वेतन आणि

सुट्यांच्या पैशाबाबत विचारणा केली. यावेळी

गजभिये याने सुट्यांचे पैसे काढून देण्यासाठी

महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे

चाफले आणि त्यांच्या चमुने मंगळवारी दुपारी

तक्रार केली. पोलिस उपअधीक्षक योगीता

सापळा रचला. तक्रारदार महिलेकडून दहा

हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीने

गजभिये यांना रंगेहात पकडले.

दहा हजार रुपयांची लाच मागितली. या

जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या मुलाचा तरुणीवर अत्याचार

नागपूर, दि. १४, (प्रतिनिधी): अश्लील चित्रफित व्हायरल करण्याची धमकी देऊन जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या मुलाने तरुणीवर अत्याचार केला. ही खळबळजनक घटना देवलापार येथे उघडकीस आली. या प्रकरणी देवलापार पोलिसांनी अत्याचारी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राजकीय दबावामुळे अद्याप अत्याचारी युवकाला अटक करण्यात आलेली नाही,अशी चर्चा आहे. वैभव राऊत (वय २३ रा. नवेगाव चिजदा),असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. वैभव हा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व काँग्रसचे तालुका अध्यक्ष कैलास राऊत यांचा मुलगा आहे. वैभव याने देवलापार परिसरात राहणाऱ्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. ऑक्टोबर २०२० मध्ये त्याने तिला अश्विन कुंभरे याच्या रिसॉर्टवर नेले. तेथे चहातून तिला गुंगीचे औषध दिले. तिच्यावर अत्याचार केला. यावेळी त्याने मोबाइलद्वारे तरुणीची अश्लील चित्रफित तयार केली. ही अश्लील चित्रफित व्हायरल करण्याची धमकी देऊन वैभव हा तिच्यावर सतत अत्याचार करायचा. काही दिवसांपूर्वी त्याने तरुणीला जातीवाचक शिवीगाळ केली. तरुणीने देवलापार पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अत्याचार व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. वैभव याला अटक

न करण्यासाठी पोलिसांवर दबाव

असल्याची चर्चा आहे.

PUBLIC NOTICE

Mr. Muktadar Rushdi Seikh, a Member of th Aditi CHSL, having address at Karnik Road Opp. Nutan Vidvalava, Kalvan (West) PIN 421301 and holding shop No.02 in the building of the Society, died on 11.07.2020, withou

The Society hereby invites claims or objection from the heir or heirs or other claimants objectors to the transfer of the said share: and interest of the deceased Member in the capital /property of the Society within a period of 15 days from the publication of this notic (both days inclusive), with copies of suc documents and other proofs in support of his her/their claims/objections for transfer of said shares and interest of the said decease Member. If no claims/objections are received within the period prescribed above, th Society shall be free to deal with the share and interest of the deceased Member in suc nanner as is provided under the Bye-laws o the Society. The claims/objections, if any eceived by the Society for transfer of share and interest of the deceased Member in th capital/property of the Society shall be deal ith in the manner provided under the Bye-law of the Society. A copy of the registerer Bye-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the Society/with the Secretary of the Society between 11 AM- 2PM to 3PM-5 PM rom the date of publication of the Notice, til the date of expiry of its period.

For and on behalf of Aditi CHSI Place: Mumbai Hon. Secretary

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, जॉर्ज मेनेझेस

यांच्या नावे असलेले फोलिओ क्र.००००७२७

प्रमाणपत्र क्र.२३७१६-२३७२५ आणि अनुक्रमांक २३६९९३१-२३७०९३० धारक स्मृती ऑर्गेनिक्स

लिमिटेडचे १००० शेअर्सकरिता प्रमाणपत्र हरवले

किंवा गहाळ झाले आहेत आणि द्य्यम

प्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडेँ अर्ज

जर कोणा व्यक्तीस सदर शेअर्सबाबत कोणताही

द्मावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा कंपनीचे

निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी ॲड्रॉईट कॉपोरेट सर्विसेस प्रा.लि., १९, जाफरभॉय इंडस्ट्रीयल

इस्टेट, १ला मजला, मकवाना रोड, मरोळ नाका

अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९ येथे सदर सूचन

प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे

अन्यथा कंपनीकडून दुय्यम प्रमाणपत्र वितरीत

PUBLIC NOTICE

Shri. Shridhar Vishnu Chavan, member of the Nehru Naga

Sampada Co-op. Hsg. Society Ltd.

naving address at Building No. 48,

Nehru Nagar, Kurla (East), Mumbai

400024 and holding a flat No. 301-

Wing in the Building of the Society

died on 21/08/2018 without makin

The Society hereby invites claim

and objections from the heir or legal

neirs or other claimants /objector to

the transfer of the said shares and

nterest of the deceased member is

the capital /property of the society within a period of 30 days from the

oublication of this Notice, with copies

of the documents or other proofs in

support of his/her the claims.

objections for transfer of shares and

interest of the deceased member i

he claimed property of the society.

no claims/objections are receive

within the above prescribed period he society shall be free to deal wit

the shares and interest of the

deceased member in the capital

property of the society in such

nanner as is provided in the byelaw

of the society. The claims/objections

if any received by the society fo

transfer of shares and interest of

deceased member in the capital

property of the society shall be dealt

with in the manner provided under the

bve-laws of the society. A Copy of the

registered bye-laws of the society is available for inspection by the

claimants/ objectors, in the office of

the society/with the secretary of the

society between 6 pm to 9 pm from

the date of publication of the notice

CHSL. Pune Link Road

Katemanivali, Kalyan (East), Pir

code- 421306.

Place: Mumbai

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील

श्री. प्रकाश परशराम कवळी, र/ठि.

८०२, ८वा मजला, रामेश्वरम अपार्टमेंट,

काशिनाथ धुरू रोड, किर्ती कॉलेजजवळ,

दादर पश्चिम, मुंबई-४०००२८ हे फ्लॅट

क्र.२, ३ व दुकान क्र.४, तळमजला, अंबिका

को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट

क्र.२७, कडोलकर कॉलनी, नोंदणी जिल्हा

पुणे, ता. मावळ येथील मालमत्तेचे वैध व

एकमेव मालक असून सदर मालमत्ता माझे

अशील श्री प्रकाश प्रशास कवळी. श्रीमती

मंगल प्रकाश कवळी व श्री. विपुल प्रकाश

कवळी यांच्या संयुक्त नावे आहे. श्रीमती

मंगल प्रकाश कवळी व श्री. विपुल प्रकाश

कवळी यांचे निधनामुळे श्री. प्रकाश परशराम

कवळी हे उपरोक्त मालमत्तेचे एकमेव मालक

झाले आहेत. जेव्हा माझ्या अशिलाच्या

लक्षात आले त्यावेळी त्यांनी १२ जून, २०२१

रोजी तक्रार क्र.१६३६५/२०२१ नुसार

शिवाजी पार्क पोलीस ठाणे येथे पोलीस तक्रार

नोंद केली. हरवलेल्या दस्तावेजांची यादी

१. फ्लॅट क्र.२ व दुकान क्र.४ बाबत अधिकार

. अ.क्र.एमव्हीएल०८६२०–२००६ अंतर्गत

नोंदणीकृत दिनांक २८ नोव्हेंबर, २००६

रोजीचे विक्री करारनामापूर्वीचे अधिकार

जर कोणा व्यक्तीस/कंपनीस/संस्थेस सदर

फ्लॅट क्र.२, ३ व दुकान क्र.४ किंवा भागावर

वारसाहक्क, तारण, विक्री, बक्षीस, भाडेपट्टा,

मालकी हक्क, अधिभार, न्यास, परिरक्षा,

कायदेशीर हक्क, ताबा, वहिवाट किंवा अन्य

इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी

लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्यांना

त्यांच्या कार्यालयात-दुकान क्र.२,

रामकृष्ण निवास, जी.व्ही. स्किम, रोड

क्र.१, मुलुंड (पुर्व), मुंबई-४०००८१ येथे

जाहिरात प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या

कालावधीत कळवावे, अन्यथा अशा

दाव्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पूर्ण केला

जाईल आणि दावा असल्यास त्याग किंवा

स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

ॲडव्होकेटस व कायदेशीर सल्लागार

सही/

ॲड. अंजली रिसबुड

आज दिनांकीत १५ जून, २०२१

करारनामाची मागील श्रेणी

खालीलप्रमाणे:

करारनामा

Date: 14/06/2021

Ms. Gayatri Sharma

Advocate High Court

1st floor, Shanti Towe

till the date of expiry of its period.

केले जाईल.

जाहीर सूचना

नाझे अशील श्री. आल्फ्रेड मेथियास, भारतीय नागरिक /ठि.: फ्लॅट क्र.बी/३१, १ला मजला, शाहीन को-गॅपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, बाझार रोड वांद्रे रिक्लेमेशन, वांद्रे (प.), मृंबई-४०००५० यांच्य वतीने येथे सुचित/सूचना देण्यात येत आहे. माझे उपरोत्त अशील हे स्वर्गीय श्री. जोसेफ मथियास व स्वर्गीय थ्रीमती ज्युलीयाना मथियास यांचे पुत्र आहेत. मा<mark>ई</mark> अशील हे फ्लॅट क्र.बी/३१, १ला मजला, शाहीन इमारत, क्षेत्रफळ २८५ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, शाहीन को–ऑपरेटिव्ह हौिसंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात गोसायटी, बाझार रोड, वांद्रे रिक्लेमेशन, वांद्रे (प. मुंबई-४०००५०, सीटीएस क्र.३/३४४, गाव वांद्रे नुबई उपनगर जिल्हा (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भ वेथील जागेचे एकमेव मालक आहेत. माझे अशिलांन सदर फ्लॅट त्यांचे पिता यांचे ६ मे, १९९६ रोजी निधनानंतर त्यांची आई श्रीमती ज्युलीयाना मिथयास् यांच्याकडून दिनांक १७ ऑगस्ट, २०१७ रोजी बक्षीस खरेदीखतानुसार बक्षीस म्हणून देण्यात आला होता. जर कोणा व्यक्तीस, बँकेस, सोसायटीस किंवा कंपनीस सदर . म्लॅटबाबत वारसाहक, करारनामा, कंत्राट, विक्री, तारण ताबा, बक्षीस, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, वहिवाट, लिव्ह ॲण्ड लायसन्स, मालकी हक्क, अधिभार, न्यास परिरक्षा. जप्ती. कायदेशीर हक्क स्वरुपात कोणताही आक्षे किंवा दावा असल्यास त्यांनी सदर सूचना तारखेपास् १४ दिवसांत खाली दिलेल्या पत्त्यावर कळवावे, अन्यथ अधिकार प्रमाणपत्र अशा व्यक्ती, बँका, सोसायत इत्यादींचे कोणत्याही दाव्यांच्या संदर्भाशिवाय वितरीत . केले जाईल आणि दावा असल्यास त्याग/स्थगित केल आहेत असे समजले जाईल. ठिकाण: मुंबई सही/

देनांक: १५.०६.२०२१ **व्ही.कदम असोसिएट** ॲड. विक्रम कद पत्ताः १२. संपदा सोसायटी, भगत लेन, माटंग (प.), मुंबई-४०००१६. मोबा.:९८२०२२९१७१

PUBLIC NOTICE

My client Mrs.Rekha Pankaj Kapadi residing at, Navkar Pearl, B 403, Natakwa

Lane, SV Road, Borivali West , Mumba Lane, SV Road, Borivali West ,Mumbal 400092 hereby through this public notice through me state and confirm that her last final will made on 6th June 2021 and declaration thereon stated that she is having One daughter Mrs.Pallavi Alpesh Babu will

be her sole legal heir and successor in future after my clients death as per her last final WILL made on 6th June 2021 and as her Son Mr.Nitesh Pankaj Kapadia is not staying with her and not taking care of my client and

having no role to interfere in future as my client debarring him and not giving him an

share in the assets and belongings. If anyone is having any objections feel free to contact us On behalf of Mrs.Rekha Pankaj Kapadia Anup S. Dhannawat ,304, Park View CHS

S. V. Road Natakwala Lane, Opp.Tahsi

office Borivali West, Mumbai 400092

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात

येत आहे की, माझे अशील **श्रीमती श्रद्धा**

दत्ताराम गुरव यांनी येथे घोषित केले आहे

की, त्यांच्याकडे निवासी जागा खोली

क्र.०७, साईनाथ रहिवासी सेवा संघ,

काजुपाडा, बोरिवली (पुर्व), मुंबई-

४०००६६, गाव दहिसर, तालुका बोरिवली

नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर व

मुंबई उपनगर (यापुढे सदर खोली जागा

न्हणून संदर्भ) येथील जागेचे योग्य व

माझे अशिलांनी नमुद केले आहे की, श्री.

हरेश धोंडु काळशेकर यांच्या मुळ

. मालकीची सदर खोली जागा होती ती

त्यांनी दिनांक २४ मार्च, १९९१ रोजीच्या

प्रतिज्ञापत्र अंतर्गत श्री. सुभाष राजाराम

सावंत यांना विक्री व हस्तांतर केली आणि

सदर श्री. सभाष राजाराम सावंत यांर्न

दिनांक १३ में, १९९४ रोजीच्या प्रतिज्ञापत्र

अंतर्गत सदर खोली जागा श्रीमती करुणा

शशिकांत वायंगणकर यांना विक्री केली

आणि नोटरी अ.क्र.२०३६/२०१२ अंतर्गत

दिनांक २२ एप्रिल, २००० रोजी सदर विक्री

करारनामा नोटरीकृत केला आणि सदर

श्रीमती करुणा शशिकांत वायंगणकर यांनी

सदर खोली जागा माझ्या अशिलांना विक्री

केली आणि माझे अशील सदर खोली

माझ्या अशिलाकडून दिनांक २४ मार्च,

१९९१ रोजीचे उपरोक्त मुळ प्रतिज्ञापत्र

आणि दिनांक १३ मे, १९९४ रोजीचे

प्रतिज्ञापत्र हरवले आहे आणि ते अद्यापी

सर्वसामान्य जनतेस येथे कळविण्यात येत

आहे की, जर कोणा व्यक्तीस सदर खोली

जागेबाबत वारसाहक, परिरक्षा, मृत्युपत्र,

बक्षीस, विक्री, तारण, अधिभार, न्यास,

भाडेपदा. मालकी हक्क आणि/किंवा ताबा.

अधिभार, परवाना, लिस पेन्डन्स,

कायदेशीर हक किंवा अन्य इतर प्रकारे

कोणताही दावा किंवा अधिकार असल्यास

त्यांनी सदर सचना प्रकाशन तारखेपासन

१४ (चौदा) दिवसांत खालील

स्वाक्षरीकर्तांना त्यांच्या कार्यालयात त्यांचे

टावा सर्व आवश्यक दस्तावेजांसह सादर

करावेत. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग

केले आहेत असे समजले जाईल आणि

माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार

अमोल आरोते (वकील उच्च न्यायालय)

२, रानडे अपार्टमेंट, सावरपाडा

कॉर्नर, काजुपाडा, बोरिवली (पुर्व)

जागेचे एकमेव मालक झाले

सापडलेले नाही.

नाही

ओरिएन्ट रिफ्रॅक्टरीज लिमिटेड

(आरएचआय मॅग्नेसिटा कंपनी)

ीआयएन:एल२८११३एमएच२०१०पीएलसी३१२८७

नोंदणीकृत कार्यालय: सी-६०४,

निळकंठ बिझनेस पार्क, रेल्वे स्थानकासमोर

विद्याविहार (प.), मुंबई, महाराष्ट्र-४०००८६.

दुर.:+९१-२२-६६०९०६००

फॅक्स:+९१-२२-६६०९०६०१.

वेबसाईट:www.orientrefractories.com

ई-मेल:Bhi_info@RHIMagnesita.com

सूचना

सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया

(लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर

रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन्स. २०१५ च्या नियम २९

सहवाचिता नियम ४७ नसार येथे सचना देण्यात येत

आहे की, ३१ मार्च, २०२१ रोजी सेंपलेल्या तिमाही

व बारामाहीकरिता कंपनीचे एकमेव व एकत्रित

लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व

मान्यता देणे याकरिता शुक्रवार, २५ जून, २०२१

रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणा

यापूढे ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वित्तिय

वर्षाकरिता कंपनीचे भागधारकाना शिफारशीसार्ठ

अंतीम लाभांश प्रस्तावसुध्दा मंडळाद्वारे विचारात

www.orientrefractories.com वेबसाईटवर आणि

स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com

त्र www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध

ठिकाण: भिवाडी, राजस्थान

दिनांक: १४.०६.२०२१

ओरिएन्ट रिफ्रॅक्टरीज लिमिटेडकरित

कं पनीच्य

संजय कुमा

कंपनी सचिव

एसीएस-१७०२१

घेतले जाईल.

ठिकाण: मुंबई

दिनांक: १५.०६.२०२१

उचित संपूर्ण अधिकार व ताबा आहे.

Date: 15/06/2021

Mobile: 8976226542

सुप्रीमेक्स शाईन स्टील्स लिमिटेड

(पुर्वीची आयसीव्हीएल स्टील्स लिमिटेड) CIN: L28122MH2011PLC214373

नोंदणीकृत कार्यालयः १९०४, ए विंग, नमन मिडटाऊन, १९वा मजला, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००१३. कार्यालयः(०२२) २४३९१९८०, २४३९१९३३, **फॅक्स**ः(०२२) २४०३१६९१ ई-मेल:secretarial@intellivatecapital.com, वेबसाईट:www.supremexshinesteels.ir

सूचना

. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ व ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२१ रोजी संपर्लल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षि . तेत्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात **मंगळवार, २२ जून** २०२९ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

नदर सूचना कंपनीच्या www.supremexshinesteels.in वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबा आहेत त्या बीएसई लिमिटेडच्या (www.bseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

. सुप्रीमेक्स शाईन स्टील्स लिमिटेडकरित

लिना मोर्द

व्यवस्थापकीय संचालिक

डीआयएन: ००७९६३८२

दिनांक : १४.०६.२०२१

स्थळ : मुंबई

देनांक: १४.०६.२०२१

इन्टेल्लिव्हेट कॅपिटल ॲडव्हायजर्स लिमिटेड

. सीआयएन:एल६७१९०एमएच२०११पीएलसी२१४३१८

र्मुंबई–४०००१३ कार्यालयः(०२२) २४३९१९८०, २४३९१९३३, फॅक्सः(०२२) २४०३१६९१ मेल:secretarial@intellivatecapital.com, वेबसाईट:www.intellivatecapitaladvisors.in सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्वलोजर रिक्वायरमेंट्स) रेय्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ व ४७ नुसार येः सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीः . ष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात मंगळवार, २२ जून, २०२ ोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर आ पनीच्या www.intellivatecapitaladvisors.in वेबसाईटवर उपलब्ध आहे

सही /

व्यवस्थापकीय संचालि डीआयएन:००७९६३८२

एमआयआरसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ओनिडा हाऊस, जी-१, एमआयडीसी, महाकाली केव्हज् रोड, अंधेरी(पूर्व), मुंबई-४०० ०९३. वेबसाईटः www.onida.com सीआयएनः एल३२३००एमएच१९८१पीएलसी०२३६३७ ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	संपलेली तिमाही			संपलेले वर्ष		
तपशिल	39.03.29	३१.१२.२०	३१.०३.२०	३१.०३.२१	३१.०३.२०	
	लेखापरिक्षात	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षाित	लेखापरिक्षाित	लेखापरिक्षाित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२२८८३	30982	१६६१८	७६५८४	६०४३१	
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	२०९	২५७	(६६६)	(५९६)	(११४६)	
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	988	9909	(६६६)	9८८	(११४६)	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	988	9909	(६६६)	9८८	(११४६)	
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	932	9080	(७२७)	946	(११६४)	
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु.१/- प्रतीभाग)	2390	2390	२३१0	2390	2390	
राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)				२००३९	98८८9	
उत्पन्न प्रतिभाग (रू.१/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)						
अ. मूळ ब. सोमिकृत	0.0६ 0.0६	0.8C 0.8C	(0.२९) (0.२९)	0.0८ 0.0८	(0.40) (0.40)	
a_						

२५-१) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्वलीजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सकेंजसह सादर करण्या आलेली वित्तीय निष्काचि सविस्तर नमुन्यातील जतारा आहे. वित्तीय निष्काची संपूर्ण नमुना स्टॉक एक्सकेंजच्या बीएसई व एनएसई च्य www.bseindia.com व www.nseindia.com कंपनीच्या www.onida.com वेस्साइंटवर उपलब्ध २) वरील निष्काचींचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १४ जून, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या समेत नोंद पटाव

एमआयआरसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकरि जी. एल. मिरचंदान अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव

ठिकाणः मुंबई दिनांकः १४ जून, २०२१

जाहीर सूचना

मारत क्र.९, मिस्त्री इमारत म्हणून ज्ञात, जमीन प्लॉट सीएस क्र.६/१५२, जमशेदजी पेटीट लेन, बाळाराम स्ट्रीट ग्रॅण्ट रोड (पुर्व), मुंबई-४००००७ ही जागा संलग्न जमीन प्लॉट सीएस क्र.६/१५२ सह गृहनिर्माणमध्ये महाराष्ट्र शासनाच्या निर्देशनानुसार डीसीआर३३(७) अन्वये पुनर्विकासाकरिता नियोजित आहे. उपरोक्त मालमत्तेच्य वहिवाटदार/भाडेकरूंची यादी खालीलप्रमाणे

अ. क्र.	भाडेकरूंचे नाव	वहिवाटदाराचे नाव	मजला	दुकान/ खोली क्र.	वापर	स्विकृत/ अस्विकृत
₹.	नितीका गांधी	नितीका गांधी	तळमजला	दुकान क्र.१	अनि	स्विकृत
٦.	अशोक मेहता	अशोक मेहता	तळमजला	दुकान क्र.१ए	अनि	स्विकृत
₹.	अरविंद जैन	अरविंद जैन	तळमजला	दुकान क्र.१सी	अनि	स्विकृत
٧.	समीर सेठ	समीर सेठ	तळमजला	दुकान क्र.१/३	अनि	स्विकृत
٩.	अंजनाकुमारी इंदु नाहर	अंजनाकुमारी इंदु नाहर	तळमजला	दुकान क्र.३	अनि	स्विकृत
ξ.	राजेश नाहर व इंदु नाहर	राजेश नाहर व इंदु नाहर	तळमजला	दुकान क्र.२ए व २डी	अनि	एकत्रित
	मंजु नाहर व देविचंद्र नाहर	मंजु नाहर व देविचंद्र नाहर	तळमजला	दुकान क्र.२सी व २बी	अनि	
છ.	श्रीपाद गजेजली	श्रीपाद गजेजली	तळमजला	दुकान क्र.४	अनि	स्विकृत
۷.	इब्राहिम फिदाहुसेन लकडवाला	इब्राहिम फिदाहुसेन लकडवाला	तळमजला	खोली क्र.२जी	नि	अस्विकृत
۹.	नरेश दाभेकर	नरेश दाभेकर	तळमजला	बांधकामीत खोली	नि	स्विकृत
१०.	श्रीपाद गज्जेली	श्रीपाद गज्जेली	१ला मजला	खोली क्र.४	अनि	स्विकृत
११.	लता गजेल्ली	लता गजेल्ली	१ला मजला	खोली क्र.३	नि	स्विकृत
१२.	दलीचंद जैन	दलीचंद जैन	२रा मजला	खोली क्र.५	नि	स्विकृत
१३.	तारा इथापे आणि योगेश इथापे	तारा इथापे आणि योगेश इथापे	२रा मजला	खोली क्र.५ए	नि	स्विकृत
१४.	महेश बाळासाहेब इथापे	महेश बाळासाहेब इथापे	२रा मजला	खोली क्र.६	नि	स्विकृत
१५.	सय्यद व अब्दुलकर अब्दुल हमीद सय्यद	सुलताना अब्दुल कादर सय्यद व अब्दुलकर अब्दुल हमीद सय्यद	३रा मजला	खोली क्र.७	नि	स्विकृत
१६.		आबीद लकडावाला	३रा मजला	खोली क्र.८	नि	एकत्रित
	लोलुआह आबीद लकडावाला	लोलुआह आबीद लकडावाला	३रा मजला	खोल क्र.८ए	नि]
१७.		शेख अब्दुल रेहमान मोहम्मद आझम	३रा मजला	खोली क्र.९	नि	स्विकृत
१८.	शेख मोहम्मद इमरान	शेख मोहम्मद इमरान	३रा मजला	खोली क्र.९ए	नि	स्विकृत

वर दिलेल्या यादीतील व्यक्तिंव्यतिरिक्त जर कोणा व्यक्तीस त्यांचे वहिवाट अधिकार, हक्क, हितबाबत कार्ह आक्षेप असल्यास किंवा जर कोणास उपरोक्त जागेवर दावा असल्यास त्यांना विनंती आहे की. त्यांनी त्यांने दावा/आक्षेप खालील पत्त्यावर सदर सचना प्रकाशन तारखेपासन ७ दिवसांत कळवावेत. १ कार्यकारी अभियंता

डी-२ विभाग/एम.बी.आर. ॲण्ड आर. बोर्ड,

८९-९५, रजनीमहल, १ला मजला,

ताडदेव रोड, मुंबई-४०००३४.

व्ही.एम. होम्स प्रा.लि

सी-३, कॉमर्स हाऊस, निगनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई-४००००७.

वर नमुद कालावधीच्या समाप्तीनंतर कोणताही आक्षेप प्राप्त झाल्यास तो कोणत्याही स्थितीत विचारात घेतले जणार नाहीत

रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज लिमिटेड



सही/

मुंबई-४०००६६

ब. सौमिकत

सीआयएन: एल६५१००एमएच१९८२पीएलसी०२७७९७ नोंदणीकृत कार्यालयः गाव बेटागाव, महागाव रोड, बोईसर पुर्व, जिल्हा पालघर-४०१५०१. दू.:०२२-

६६५६२८२१, फॅक्स:०२२-६६५६२७९८, ई-मेल:<u>investor@responsiveindustries.com</u> संकेतस्थळ:www.responsiveindustries.com

(0.22)

9.48

0.94

३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षा<u>चा अहवाल</u> (ক.লান্তান) संपलेली संपलेले संपलेले तिमाही तिमाही तिमाही वर्ष वर्ष 39.03.2029 39.92.2020 ३१.०३.२०२० 39.03.202 9.03.2020 कार्यचलनातून एकूण उत्पन्न २०७२६.६३ २०२८५.४२ 99990.३२ 04409.23 4३३१२.३० करपूर्व साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा 949८.९३ (२०५९.९३) (५२५.५६) 98८९.94 2840.00 करनंतर साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा 9908.48 (9038.30) (823.20) 2880.40 2830.88 न्रानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा व इतर सर्वंकष उत्पन्न 2630.08 (90८0.३७) (800.28) 8998.90 २५३७.२७ २६२४.९५ २६२४.९५ २६२४.९५ २६२४.९५ २६२४.९५ उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपुर्व) (रु.१/– प्रती) (वार्षिकीकरण नाही)

0.84

c	,	. ,	(,		, , ,			
३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल								
तपशील	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले	संपलेले	1		
	तिमाही	तिमाही	तिमाही	वर्ष	वर्ष	1		
	३१.०३.२०२१	३१.१२.२०२०	३१.०३.२०२०	३१.०३.२०२१	३१.०३.२०२०	1		
गर्यचलनातून एकूण उत्पन्न	90८0९.0५	9032.00	20.2602	३६६२४.५६	४३४०५.४७	1		
रुरपुर्व निव्वळ नफा	39६.७८	939६.८9	(१०३६.५७)	99८0.४७	२६८७.३०	1		
pर व सर्वंकष उत्पन्नानंतर निव्वळ नफा	१६ ०.३४	९८७.५६	(७९९.८९)	७३४.९२	२४६६.७९	1		
विप: १. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२१ रोजी								
इंग्लेल्या तिमाडी व वर्षाकरिता लेखापरिक्षित एकमेव व एकवित वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमस्यातील उतारा आहे. ३९ मार्च, २०२९ रोजी संपलेल्या तिमाडी व वर्षाकरिता								

लेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या <u>www.responsiveindustries.com</u> वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

> मेहल वाल पुर्णवेळ संचालक व सीईओ

डीआयएन:०८३६१६९६

0.92

0.92

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE

serve this Legal Notice that my Client MRS.MARIA RONALD MONTEIRO, who was the joint owner with her Husband Late RONALD ALFANSO MONTEIRO of Flat No.402, 4th Floor, Arihant Plaza, Ramdev Park Road, Nr. Ostwal Avenue, Navghar Village Bhayander (E), Dist: Thane-401105. By an registered agreement for sale dated on 15th February 2019.

I inform that her husband Late RONALD ALFANSO MONTEIRO was expired on 9th of May 2021, after that their single daughter MISS VELALLA RONALD MONTEIRO have given her full undivided rights.title.interest.shares of the above said flat in favour of my client MRS.MARIA RONALD MONTEIRO.By an Registered Deed of Release dated on 3rd June 2021.

I further inform that in the Aforesaid matter if any person/ persons have any claim/objection/doubts,kindly come and contact us within 15 days from the date of establishment of the /Legal Notice, contact to -Mr. Prabhat Gupta, Advocate & Notary, Mobile No:(+91) 9821769578/9702658785 OR in person at Address:-G-9,New Mahavir Smruti,A-wing,Near Natwar house, Saraswati Nagar, Cross Road no.03(North), Navghar Road, Bhayander (East), Thane-401105

Date:-15-06-2021

PRABHAT GUPTA

जि.जि.इंजिनियरिंग लिमिटेड सीन:- एल२८९००एमएच२००६पीएलसी१५९१७४

नोंदणीकत कार्यालय

कार्यालय क्र.२०३, २्रा मजला, शिवम् चेंबरस् कॉ.ऑप.सो.लि., एस.व्ही.रोड, गोरेगांव (पश्चिम) सहारा अपार्टमेंट जवळ, मुंबई-४०० १०४. दूर. क्र.: +९१-२२-४९२४१२६७; ईमेल: gglimited@ggengg.in; वेबसाईट : www.ggengg.in सूचना

सेबीच्या (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्यलेशन्स, २०१५च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि कालावधीकरिता कंपनिचे लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षचा (स्वतंत्र आणि एकत्रित) व इतर अनुषंगिक बार्बीचा विचार करणे याकरिता बुधवार दिनांक २३ जून, २०२१ रोजी दुपारी १२ वाजता नोंदणीकृत कार्यालय संचालक मंडळाची बैठक कार्यालय क्र.२०३, २गूँ मजला, शिवम चेंबर्स कॉ.ऑप.सो. लि., एस.व्ही.रोड, गोरेगांव(पश्चिम), सहारा अपार्टमेंट जवळ, मुंबई-४०० १०४ येथे होणार आहे.

सदर सभेच्या सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.ggengg.in व www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मंडळाच्या आदेशानुसार जि. जि. इंजिनियरिंग लिमिटेडकरिता

दिनांक: १४ जून, २०२१ ्ठीकाण : मुंबई

सही/-विनोद बेरीवाल व्यवस्थापकीय संचालक

Coydsteel

लॉइडस् स्टिल्स इंडस्ट्रीज लिमिटेड

गोंदणीकृत कार्यालय: प्लॉट नं.ए-५/५, एमआयडीसी इंडस्टीयल एरिया, मुरबाड, जिल्हा ठाणे-४२१४०१ **फोन:** +९१-२५२४-२२२२७१, **सीआयएन:**एल२८९००एमएच१९९४पीएलसी०८१२३५, ई-मेल:infoengg@lloyds.in, वेबसाईट:www.lloydsengg.in

२७वी वार्षिक सर्वसाधारण सभा व पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, लॉइडस् स्टिल्स इंडस्ट्रीज लिमिटेड (कंपनी)च्या सदस्यांची २७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, १५ जुलै, २०२१ रोजी स.११.३०वा. कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतूदी सहवाचिता एमसीए सर्वेसाघारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, एमसीए सर्वेसाघारण परिपत्रके क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, एमसीए सर्वेसाघारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० व एमसीए गरण परिपत्रक क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१ च्या पुर्ततेनुसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी), अन्य दृकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ नुसार वेथे सूचना देण्यात येत आहे की, २७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त ०९ जुलै, २०२१ ते १५ जुलै, २०२१ (दोन्ही दिवस माविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीच्या <u>www.lloydsengg.in</u> आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे. ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाही त्यांनी त्यांचे ई-मेल नोंद करावे. डिमॅट स्वरुपात भागधारणा

असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे संपर्क करून ई-मेल नोंद करावेत आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना त्यांचे <u>investor@bigshareonline.com</u> मेलवर किंवा २७व्या एजीएम सूचनेत जोडलेले ई-पत्र व्यवहार नोंदणी प्रपत्र पुर्णपणे भरून <u>investor@bigshareonline.com</u> ई-मेलवर पाठवावे. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य किंवा ज्यांनी त्यांचे ई-मेल नोंद्र केलेले नाहीत त्यांना खालीत

प्रक्रियेचे पालन करून एजीएम दरम्यान ई-वोटिंग मार्फत किंवा रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देता येईल.

- वास्तविक भागधारकांकरिता: फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राचे स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत), आधार (आर्धारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) सारखे आवश्यक तपशील आमचे आरटीए बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना त्यांच्या investor@bigshareonline.com मेलवर पाठवावे.
- **डिमॅट भागधारकांकरिता:** डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल १६ अंकी डीपीआयडी + सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा अहवालाचे प्रत, पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) सारखे आवश्यव . तपशील आमचे आरटीए बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना त्यांच्या investor@bigshareonline.com मेलवर पाठवावे.

आमचे आरटीए सीडीएसएलसह समन्वय साधतील आणि वर नमुद भागधारकांना लॉगइन परिचयपत्रे देतील ई-वोटिंग प्रक्रिया व पद्भतीकरिता सदस्यांनी कंपनीच्या २७व्या एजीएम सचनेचे टीप क.२१ मध्ये नमद माहितीच ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास हेल्पसेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध ई-वोटिंग यूजर मॅन्युएल आणि फ्रिकेन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंवा

helpdesk.evoting@cdslindia.com कडे ई-मेल करावा किंवा दूर.०२२-२३०५८७३८ व ०२२-२३०५८५४२/४३ वर संपर्क करावा. लॉडडस स्टिल्स इंडस्टीज लिमिटेड करिता

दिनांक: १४ जून, २०२१ ठिकाण: मुंबई

मिनाक्षी ए. पानसरी

सिम्प्लेक्स मिल्स कंपनी लिमिटेड

SIMPLEX नोंद. कार्या.: गाव शिवणी, तालुका व जिल्हा अकोला-४४४१०४. दुर:+९१ २२ २३०८२९५१, फॅक्स:+९१ २२ २३०७२७७३, वेबसाईट:www.simplex-group.com, सीआयएन: एल६५९००एमएच१९९८पीएलसी११६५८५, **ई-मेल**:mills@simplex-group.com

२३वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग माहिती आणि पुरुतक बंद करण्याची सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, सिम्प्लेक्स मिल्स कंपनी लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची २३वी

वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, ६ जुलै, २०२१ रोजी स.११.००वा. सूचनेत नमुद सर्वसाधारण व विशेष विषयावर विमर्ष करण्याकरिता भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) आणि सहकार मंत्रालय (एमसीए) भारत शासनाद्वारे वितरीत परिपत्रके आणि अन्य इतर लागू कायदा आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० आणि ०२/२०२१ च्या पुर्ततेनुसार व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) मार्फत संचालित केली जाईल. वरील परिपत्रकाच्या पुर्ततेनुसार एजीएम सूचना तसेच वित्तीय वर्ष २०२०–२१ करिता वार्षिक अहवालाच्या विद्युत प्रती ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनीकडे नोंद/उपलब्ध आहेत त्यांना पाठविले जाईल. एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.simplex-group.com</u> वेबसाईटवर आणि

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर आणि बीएसईच्या <u>www.bseindia.com</u> सुध्दा उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि त्या अंतर्गत असलेल्या लागू नियमानुसार आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४२ (लिस्टिंग रेंग्युलेशन्स) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, केंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त बुधवार, ३० जून, २०२१ ते मंगळवार, ६ जुलै, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद्पुस्तक आणि भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २०, सुधारित प्रमाणे तसेच लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या नियम ४४ नुसार कंपनीने एजीएमच्या सूचनेत नमूद सर्व ठरावांवर विद्युत स्वरूपाने त्यांचे मत देण्याकरिता रिमोट ईं-वोटिंग सुविधा कंपनीने सदस्यांना दिलेली आहे. विद्युत मतदान प्रणालीने मतदानाची सुविधा एजीएमच्या दिवशी सभे दरम्यान सुद्धा उपलब्ध होईल. ज्या सदस्यांनी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत यापूर्वी दिलेले नसेल. ई-वोटिंग . रितृदनुसार तपशिल खालीलप्रमाणे:

- अ. सूचना पाठविण्याची प्रक्रिया पूर्तता तारीखः शनिवार, १२ जून, २०२१. ई-वोटिंग प्रारंभ तारीख व वेळः शनिवार, ३ जुलै, २०२१ रोजी स.९.००वा
- क. ई-वोटिंग समाप्तीची तारीख व वेळः सोमवार, ५ जुलै, २०२१ रोजी सायं.५.००वा.
- ड. निश्चित दिनांक: मंगळवार, २९ जून, २०२१
- ई-वोटिंग सोमवार, ५ जुलै, २०२१ रोजी सायं.५.०० वा. नंतर मान्य असणार नाही. फ. सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेवून जर कोणी व्यक्ती कंपनीचा सदस्य झाला
- असेल आणि निश्चित दिनांक मंगळवार, २९ जून, २०२१ रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी ई-मेल: evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून यूजर आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापी जे सदस्य रिमोट ई-वोटिंग करिता एनएसडीएलसह यापूर्वीच नोंद आहेत त्यांनी त्यांचे मत देण्याकरिता विद्यमान यूजर आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. ई-वोटिंग (रिमोट ई-वोटिंग व एजीएमच्या वेळी मतदान) ची प्रक्रिया व पद्धत आणि व्हीसी.
- . ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहण्याचे तपशील सदस्यांना एजीएम घेण्याच्या सूचनेतील माहितीमार्फत प्राप्त होईल आणि जर ई–वोटिंगबाबत प्रश्न किंवा तक्रारी असल्यास फ्रिक्वेन्टली आस्कड क्वेश्चन (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा आणि www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध युजर मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क १८००-१०२०-९९०/१८००-२२४-४३०. ई-वोटिंग किंवा एजीएमबाबत काही तक्रारी असल्यास सदस्यांनी संपर्क श्रीमती सरिता मोटे,
- **सहाय्यक व्यवस्थापिका,** एसएनडीएल, ४था मजला, ए विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई–४०००१३ यांना <u>evoting@nsdl.co.in</u>/१८००– १०२०-९९०/१८००-२२४-४३०. ज्या सदस्यांना सभेपूर्वी/दरम्यान काही तांत्रिक सहाय्यत हवी असल्यास आणि एजीएममध्ये सहभागी होण्यास काही सहाय्यता हवी असल्यास एनएसडीएलच्या वर नमुद तपशिलानुसार संपर्क करावा.

कंपनीच्या वतीने व करीत सिम्प्लेक्स मिल्स कंपनी लिमिटेडकरिता सही /

मुंबई, दि.१४ जून, २०२१

हर्षिका कटारिया